

Could be

UTI!

URINARY TRACT INFECTION

Burning Urination | Painful Urination | Blood in the Urine |
Foul Smelling Urine | Fever

लघवी मध्य जळ जळ | वेदनादायक लघवी | मूत्र मध्ये रक्त | दुर्गंधीयुक्त मूत्र | ताप



Don't Suffer in Silence, Prevention is the key

PREVENTION TIPS




Stay Well Hydrated - Drink plenty of fluids throughout the day (2-3 litres of water / day).

चांगले हायड्रेटेड रहा - दिवसभर भरपूर द्रव प्या (2-3 लिटर पाणी / दिवस)



Don't Hold Back - Don't hold it in, use the restroom when you need to urinate.

लघवीला झाल्यास जास्त काळ मागे धरू नका - जेव्हा तुम्हाला लघवी करण्याची आवश्यकता असेल तेव्हा शौचालयाचा वापर करा



Wipe Front to Back - This helps prevent bacteria spread.

समोरून मागे पुसून टाका - यामुळे बॅक्टेरियाचा प्रसार रोखण्यास मदत होते



Empty After Intimacy - Urinate after sex to flush out bacteria.

जवळीक झाल्यानंतर रिकामे - बॅक्टेरिया बाहेर काढण्यासाठी सेक्स नंतर लघवी करा




Wear Comfortable Undergarments - Wear cotton loose-fitting undergarments to keep the area dry.

आरामदायक अंतर्वस्त्रे परिधान करा - क्षेत्र कोरडे ठेवण्यासाठी सुती लूज-फिटिंग अंडरवियर घाला



Stay Clean and Hygienic - Wash private parts well with water. Avoid deodorants, sprays, perfumes on private areas.

स्वच्छ आणि स्वच्छ राहा - खाजगी भाग पाण्याने चांगले धुवा. डिओडोरंट्स, फवारणी, परफ्यूम खाजगी जागेवर टाळा



Consider Cranberry - Talk to your doctor about supplements.

क्रॅनबेरीचा विचार करा - पूरक आहारांबद्दल तुमच्या डॉक्टरांशी बोला



Talk to Your Doctor - Early diagnosis leads to faster relief.

तुमच्या डॉक्टरांशी बोला - लवकर निदान केल्याने जलद आराम मिळतो.

Issued as a 'Public Awareness Initiative' by

NOVELTY
HealthShine Pvt. Ltd.

Makers of

UROFIZZ
(Cranberry extract (50% PAC) 72 mg, Urosla (Salvia officinalis extract) 100 mg, D-Mannose 140 mg Sachet)
The International Solution
in the management of Painful UTI

UROFIZZ AL
Cranberry fruit extract (50% PAC - A Type) 72 mg, Urosla (Salvia officinalis extract) 100 mg, D-Mannose 140 mg, Potassium magnesium citrate 978 mg / 3.5 g Sachet
The Right Solution, ALways, for
Express Relief from Burning Urination